

अफरातकर तसेच गोव्यवहाराच्या प्रकारात  
गुतलेल्या शासकीय रक्कमेच्या वसूलीचाठत

**महाराष्ट्र शासन**

ग्राम विकास व जलसंधारण विभाग,

परिपत्रक क्रमांक:- डोडेनजी-२००९/प.क्र.५७/आस्था-४

मंत्रालय, मुंबई:- ३२

दिनांक:- ६ दिसेंबर, २००९

**प्रस्तावना:-** पंचायत राज समितीने दिनांक १५ नोव्हेंबर, २००६ रोजी नागपूर जिल्हा परिवदेश फेट दिलो यांवळी जिल्हा परिषदेशील अफरातकर तसेच गोव्यवहाराच्या वित्ती घटावत प्रकरणांची समितीने नाहीती घंताली त्यावळी जिल्हा परिषदेशी संघटित एकूण १२५ प्रकरणांपैकी १३ प्रकरणी पुढीत: वसूली झाली असून २२ प्रकरणात वसूली हाली नाकी आहे अशी नाहीती समितीला पुरविण्यात आली. जिल्हा परिषदेशी दिलेल्या भेटीच्यावळी ग्राम आलेल्या माहितीच्या अध्यागे अधिक मिळाल्या जाणून घेण्यासाठी समितीने दि. २१ जून, २००८ रोजी मंत्रालयीन विभागीय सचिवांची साक घेतली. त्यावळी प्राप्त माहितीनुसार समितीच्या असे निहारानास आले की जिल्हा परिवदेशील अफरातकर व गोव्यवहाराच्या प्रकरणात गुतलेल्या शासकीय रक्कमेची वसूली करण्यासंभाव न्यायालयीन स्थगिती नव्हानाही अनेक प्रकरणी संघटित अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून जिल्हा परिवदेशीकर्त आवश्यक ती वसूली करण्यात आलेली नाही. पंचायत राज समितीने अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून जिल्हा परिवदेशी सन २०००-२००१ च्या कांचिक प्रशासन अहवालाच्या लंबांदील २००८-२००९ च्या समितीच्या अहवालात यासंदर्भात सर्व जिल्हा परिषदेशी मुऱ्या कांचिकारी अधिकारी यांना मूद्द्यात देण्यात यावित अशी शिफारस केलेली आहे.

**शासन परिपत्रक:-** पंचायत राज समितीने कलेल्या उपरोक्त शिकायशास्त्र अनुसरन सर्व जिल्हा परिवदेशी असा सूचना देण्यात येत आहेत की, जिल्हा परिषदेशीकडून अफरातकर तसेच गोव्यवहार प्रबळशास्त्र गुतलेल्या शासकीय रक्कमेच्या वसूली संदर्भात ज्या अंदिकारी/कमेवारी यांच्यावर विद्यक्षितपणे जजाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे, करणा अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून करावयाच्या वसूलीवावत न्यायालयाचे रपट असे स्थगिती आवृत्त नव्हानाही अशी वसूली करण्याही परिस्थितीत स्थगित करण्यात येऊ नये.

सादर शासन परिपत्रक शासनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतिक २००९०४०८०९८००३०००१ असा आहे.

महाराष्ट्राचे गज्यप्रालयांच्या आवेदनानुसार व नाथाने,



(र.ग.शिंदे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानसंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई (पत्रने)

प्रत,

- १) सर्व विभागीय आयुक्त
- २) सर्व जिल्हा परिवदेशी मुख्य कार्यकारी अधिकारी
- ३) सर्व मंत्रालयीन विभाग,
- ४) सर्व पर्यवेक्षिय अधिकारी, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई:- ३२
- ५) सर्व अधर सचिव/कार्यालय अधिकारी, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई:- ३२
- ६) निवड नस्ती (आस्था-४) ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई:- ३२